

31st August, 2024

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
P J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.

Security ID: MODULEX

Subject: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 -Newspaper Advertisement for 51st Annual General Meeting Notice and details of E-Voting

Scrip Code: 504273

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached, herewith copies of the public notices, informing the members about the 51st Annual General Meeting of the Company to be held on 26th September, 2024 through Video Conferencing /Other Audio-Visual Means (VC/OAVM), details relating to e-voting issued in the following newspapers:

- 1. Financial Express; (all editions in English) and
- 2. Lakshadeep Mumbai

You are requested to kindly take the above information on your records.

Yours faithfully,

For Modulex Construction Technologies Limited

Bhoomi Mewada Company Secretary and Compliance Officer

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

YATHARTH HOSPITAL & TRAUMA CARE SERVICES LIMITED

CIN: L85110DL2008PLC174706 Regd. Office: JA 108 DLF Tower A. South Delhi, Jasola District Centre. Delhi, India, 110025 Tel.: 011-49967892; Website: https://www.yatharthhospitals.com/ Email ; cs@yatharthhospitals.com/

INFORMATION REGARDING UPDATE ON 17™ ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given for the update on 17th Annual General Meeting ("AGM") of the Members of Yatharth Hospital & Trauma Care Services Limited ("the Company") will be held through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") without the physical presence of the Members at a common venue on Saturday, September 28, 2024 at 1:00 p.m. IST to transact the businesses, as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the Securities & Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No.09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities & Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "the Circulars").

Accordingly, in compliance with the Circulars, the Notice of AGM along with the 17th Annual Report of the Company for the financial year 2023-24 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants or Registrar & Transfer Agent, viz. Link Intime India Private Limited ("RTA") and will also be available on the Company's website https://www.yatharthhospitals.com/investors and on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) & BSE Limited .

Members can attend and participate in AGM only through VC/OAVM. The procedure and instructions for joining the AGM through VC/OAVM will be provided in the Notice of AGM. Members attending AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Act. The Members whose email addresses are not yet registered or updated are requested to register their email addresses with the Company/Depository Participants/RTA.

The Company is providing remote e-Voting facility to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGM. Members have an option to cast their votes on any resolutions using the remote e-Voting facility or e-Voting during the AGM. Detailed procedure for remote e-Voting/e-Voting during AGM for all the Members (including the Members holding shares in physical form/whose email addresses are not registered with the Company/Depository Participants/RTA) will be provided in the Notice of AGM.

Date: August 30, 2024 Place: Noida

Ritesh Mishra Company Secretary& Compliance Officer

By Order of the Board of Directors

EXDONO LIMITED

CIN: U67120WB1982PLC034732; Registered Office: 2 N C Dutta Sarani, 7th Floor, Unit No 7, Kolkata - 700001; Tel. No.: 033 2230 9076; Email: exdonoltd@gmail.com, Website: https://exdonoltd.in/

NOTICE TO SHAREHOLDERS

Members are hereby informed that pursuant to Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, (the 'Act') read with Rules 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force) as amended from time to time, read with the General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 7/2020 dated April 13, 2020, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by Companies under the Act and the rules made thereunder or account of COVID-19", along with General Circular No. 22/2020 dated June 15, 2020 General Circular No.33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 03/2022 dated May 05, 2022, General Circular No. 10/2022 December 28, 2022 and General Circular No. 09/23 dated September 25, 2023 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs, and the Securities and Exchange Board of India Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other applicable laws and Regulation 11 of Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, as amended from time to time, the Notice of the Postal Ballot has been sent on August 30, 2024 to all the members whose names appear on the Register of Members / list of Beneficial Owners as on August 23, 2024 through electronic mail to all those members whose Email-ids are registered in the records of depository participants in compliance with the General Circulars, for seeking approval of the members of the Company by Postal Ballot (remote e-voting only), for the Special Resolution for obtaining consent for the delisting of equity shares of the Company from the Calcutta Stock Exchange Limited ("CSE" / "Stock Exchange") pursuant to Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations 2021, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder. The Company has engaged the services of Central Depository Services (India

Limited ('CDSL') to provide e-voting facilities to its members. The Company is providing e-voting facilities to the Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date to cast their vote electronically through e-voting services provided by CDSL. The manner of remote e-voting has been provided in detail in the Notice of the Postal Ballot.

Members are requested to note that the e-voting through Postal Ballot will open or August 31, 2024 at 9:00 A.M. and will close on September 29, 2024 at 5:00 P.M.

The Board of Directors of the Company have appointed Mr. Alok Purchit, proprietor of M/s. Alok Purohit & Associates, Practicing Company Secretary, Membership No.: A48734, C.P. No.: 21797 as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through electronic voting in a fair and transparent manner. Members holding shares in physical mode and those members who have not yet registered their email addresses are requested to register the same for procuring user ID and password. The Shareholders whose email addresses are not registered with the Company / Registrar and Transfer Agents / Depository Participants / Depositories, may request for registration of e-mail ids for remote e-voting for resolutions set out in the Notice.

Members who have not received the Postal Ballot Notice vide e-mail may apply to the Company at exdonoltd@gmail.com and obtain a duplicate thereof. The Postal Ballot Notice is also available at Company's website i.e. https://exdonoltd.in/ and CDSL's e-voting website i.e. www.evotingindia.com.

The e-voting rights of the Members shall be reckoned on the cut-off date i.e. August 23, 2024. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for

The Scrutinizer will submit his report to the Company within two working days from the last date of e-voting and the result of Postal Ballot will be announced accordingly. The results would be communicated to the stock exchange and shall also be displayed on

In case of any queries / grievances, the members may contact Mr. Jai Kishan Agarwal director of the Company at the Registered Office of the Company at 033 2230 9076 and email: exdonoltd@gmail.com. For any queries or issues regarding e-voting you may contact CDSL at Toll Free No. 022- 23058738 and 022-23058542-43 or e-mail: relpdesk.evoting@cdslindia.com.

By Order of the Board of Directors For Exdono Limited

Jitesh J Agarwal

DIN: 02096924

Director

Date: 30.08.2024 Place: Kolkata

the Company's website i.e. https://exdonoltd.in/.

Kochuveli, Trivandrum - 695021 e-TENDER NOTICE SUPPLY **OF HDPE BAGS (6,00,000 Nos)**

e-tenders are invited in TWO BID system from experienced Manufacturers Suppliers for the Supply of HDPE BAGS e-Tender No.:TTP/CD/RM/HDPE BAG/2024-25 dated 19.08.2024

Due date & time of bid submission 06.09.2024 up to 6.00 p.m

www.etenders.kerala.gov.in.

HOD (Comml.)

MODULEX

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

CIN: L25999PN1973PLC182679 Regd Office: A 82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 413 132

Tel: +91 02111 299061 Email id: compliance@modulex.in Website: www.modulex.in NOTICE OF 51⁵⁷ ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES

NOTICE is hereby given that the $51^{
m st}$ Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, $26^{
m th}$ September 2024 at 12.30 p.m. through Video Conferencing.

In accordance with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Circular issued by the Securities Exchange Board of India, The Notice of AGM, Annual Report have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The dispatch of the notice of the AGM and Annual Report was completed on Saturday, 31st August, 2024. The notice of the AGM and annual report for the Financial Year 2023-24 will also be available on the Company's website at www. modulex.in, on the website of the Bombay Stock Exchange Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com. Members who did not receive the Annual Report, may download it from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the Registered Office of the Company

and / or by sending an email to company.secretary@modulex.in. INSTRUCTIONS FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING DURING AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at the AGM. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date i.e. 19th September, 2024 are eligible to cast their vote electronically through electronic voting system (remote e-voting) provided by CDSL at www.evotingindia.com.

Business(es) and Special Business(es), as set out in notice of AGM will be transacted through voting by electronic means only. The remote e-voting period will commence at 9.00 a.m. on 23^{rd} September, 2024 and will end at 5.00 p.m. on 25^{th} September, 2024. The

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as

on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. All the Members are hereby informed that the Ordinary

remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 pm on 25^{th} September, 2024. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

Members who have acquired shares after dispatch of notice of AGM and annual report but before the cut-off date, may obtain the USER ID and Password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or company.secretary@modulex.in . However, if a person is already registered with CDSL for remote e-voting then you may use your existing USER ID and Password and cast their vote.

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the AGM.

The procedure of electronic voting is available in the Notice of the $51^{
m st}$ AGM as well as in the email sent to the Members by Purva Sharegistry (India) Private Limited. In case of any queries/grievances pertaining to e-voting may be addressed to Ms. Bhoomi Mewada, (Company Secretary and Compliance Officer) at the designated email ID: company.secretary@modulex.in or you may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) section on website of Purva Sharegistry (India) Private Limited., Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt, J.R.

Boricha Marg, Lower Parel (East) Mumbai-400011, Email ID: support@purvashare.com. The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from 19th September, 2024 to 26th September,

2024 (both days inclusive). Manner of registering / updating email addresses

Members holding shares in physical mode and who have not registered / updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at company.secretary@modulex.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Members may write to company.secretary@modulex.in.

Manner of joining the AGM

Mumbai

31st August, 2024

A facility to attend the AGM through VC / OAVM is available through the CDSL e-voting system at $\underline{www.evotingindia.com}.$ For Modulex Construction Technologies Limited

Bhoomi Mewada

Company Secretary And Compliance Officer Membership No.A34561



NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to SEBI Master Circular dated May 22,2024 and FAQs for Listing of Commercial Papers (CPs) that the Record Date and Redemption of Commercial Paper issued and listed on Wholesale Debt Market Segments of National Stock Exchange of India Limited have been fixed as under:

NOTICE

Name of the Issuer	ISIN	Due Date	Record date	Purpose (Interest Redemption/ Call Put Option/ if any)
Tata Motors Limited	INE155A14TD1	October 21, 2024	October 20, 2024	Redemption

For Tata Motors Limited

Mumbai August 30, 2024 **Maloy Kumar Gupta Company Secretary**

TATA MOTORS LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400 001. Website: www.tatamotors.com E-mail: inv_rel@tatamotors.com Corporate Identification No. (CIN) - L28920MH1945PLC004520

INDIA FINSEC LIMITED

REGD OFF: D-16. First Floor, Above ICICI Bank, Prashant Vihar, Sector-14, Rohini, Delhi-110085 CIN: L65923DL1994PLC060827, PH NO- 011-47096097, E-MAIL- indiafinsec@gmail.com, Website- www.indiafinsec.com

RailTel

(A Govt. of India undertaking)

(CIN: U64202DL2000G0I107905)

GeM Bid Nos. GEM/2024/B/5340258.

Dated. 30.08.2024 RailTel/ER invites e-bids from eligible bidders for the

work of "Deployment of maintenance team for

maintenance of optic fibre cable network and upkeep of

associated gears in Tinsukia Section of RCIL/ER for a

period of 2 years and extendable by one year on same

Detailed GeM Bid Notice / GeM Bid Document is

available on https://www.railtel.in, https://eprocure

gov.in and https://gem.gov.in. All future Addendum/

Corrigendum etc. will be uploaded on RailTel website

CPP Portal and GeM Portal. Bidders have to submit

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries before sending any monies

or entering into any agreements with advertisers

or otherwise acting on an

advertisement in

manner whatsoever.

their bids on GeM Portal only.

NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING PROCEDURES & INTIMATION OF BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting of the Members of India Finsec Limited will be held on Friday, 27th day of September, 2024 at 09:30 A.M. at D-16, First Floor, Prashant Vihar, Sector-14, Rohini, New Delhi-110085 to transact the business (es) as mentioned in the notice of AGM which is being circulated for convening

the AGM. The Company has sent the notice of AGM along with the

Annual Report for Financial Year 2023-24 through electronic mode to

the members whose email addresses are registered with the Company

Depositories as on 28th August, 2024. The Annual Report for Financial

Year 2023-24 is available and can be downloaded from the Company's website www.indiafinsec.in In compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of The Companies (Management & Administration) Rules, 2014 "the Rules") including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), guidelines prescribed by the MCA, the members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the notice of AGM using electronic voting system (e-voting) provided by CDSL. The voting of members shall be in proportion the equity shares held by them in the paid-up equity share capital of the

Company as on Friday, 20th September, 2024 ("Cut-off date"). The remote E-Voting period commences on Tuesday, 24th September 2024 (10:00 am) and ends on Thursday, 26th September, 2024 (5:00 pm). During this period members may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. The facility for voting, either through electronic voting system or polling paper shall also be made available at the AGM and Members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall

The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM are open for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day.

not be entitled to cast their vote again.

Pursuant to regulation 42 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and section 91 of the Companies Act, 2013, The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 30th AGM of the Company,

Any person who acquires shares and become member of the Company after the dispatch of notice of the AGM by the Company and whose name appear in the register of members of the Company or in the statement of beneficial ownership maintained by the Depositories as on cut-off date i.e. 20th September, 2024 can view the notice convening the AGM on the website of the Company viz https://www.indiafinsec.in/ website of stock exchange viz BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL viz www.evotingindia.com. Such members can exercise their voting rights through e-voting by following the procedure as mentioned in the said notice of AGM

Members are also informed that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk evotingindia@cdslindia.com or at 022-23058738 and 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) imited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Maratlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email

to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. By the Order of the Board of Directors For India Finsec Limited Gopal Bansal

Managing Director

(DIN: 01246420)

Place: Mumbai

Date : 30" August, 2024

Date: 30th August, 2024 Place: New Delhi

TRAVANCORE TITANIUM PRODUCTS LIMITED E-mail: rmttpl@gmail.com, rm@ttpltd.in



Tender ID: 2024 TTPL 686595 1 The tender shall be submitted only by

online as e-tender through the portal For more details, please visit our website www.travancoretitanium.com Sd/-



CIN: L29120MH1964PLC012955

Registered Office: Peninsula Business Park,"A" Tower, 8th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Tel.: (022) 6688 0100, Fax: (022) 6688

E-mail: hcl@hindcompo.com, Website: www.hindcompo.com

NOTICE OF 60™ ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E -VOTING AND BOOK CLOSURE Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') and Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 ('Rules'), notice is hereby given that; The 60th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 11.45 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ('OAVM'), without physical presence of the members of the Company at a common venue to transact the business as set out in the Notice of the 60" AGM dated 14" August, 2024 in accordance with the applicable provisions of the Act and Rules read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') in this regard from time to time.

In compliance with the Act, Rules made thereunder and applicable circulars, the Notice of the 60" AGM along with a copy of Annual Report for the financial year ended 31" March, 2024 have been sent to all the members through email, whose email addresses are registered with the Company, Depository Participants and Registrar & Transfer Agent ('RTA') of the Company. The said Annual Report along with the Notice convening the 60" AGM is also available on the website of the Company viz. www.hindcompo.com, website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') viz. www.evotingindia.com and on website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e. 20* September, 2024 may cast their vote electronically on the Ordinary and Special business as set out in the Notice of the 60" AGM through electronic voting system of CDSL from a place other than venue of AGM ("remote E-Voting").

All the members are informed that:

 the Ordinary and the Special business set out in the Notice of 60" AGM may be transacted. through voting by electronic means only;

ii. the remote e-voting shall commence on Tuesday, 24th September, 2024 at 9.00 a.m.; the remote e-voting shall end on Thursday, 26" September, 2024 at 5.00 p.m.;

iv. the cut-off date for determining the eligibility of members to vote by electronic means in connection with the 60" AGM is Friday, 20" September, 2024;

v. any person, who acquires shares of the Company and becomes member after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 20" September, 2024, may obtain login ID and password by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com or mt.helpdesk@linkintime.co.in. However, if a person who is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;

vi. members may note that : a) the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time for e-voting and remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time; and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for e-voting will also be available during the 60" AGM also; c) the members who have cast their vote by remote e-voting facility may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast vote again during the 60" AGM; and d) a person whose name is recorded in the Register of Members and List of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Friday, 20th September, 2024 shall only be entitled to attend the 60° AGM and to avail the facility of remote e-voting as well as e-voting vii. The manner of remote e-voting and e-voting by the members holding shares in dematerialized

mode, physical mode and for the members who have not registered their email address is In case of queries / grievances pertaining to remote e-voting and joining the AGM through VC

/ OAVM, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and evoting user manual for members at the help Section at https://www.evotingindia.com or call on helpdesk at toll free no: 1800 225 533 or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013 at the designated e-mail ld: helpdesk.evoting@cdslindia.com. Pursuant to the provisions of Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21"September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 60th AGM and payment of dividend, if declared. For Hindustan Composites Limited

Arvind Purohit Company Secretary & Compliance Officer Membership No. A33624

QUINT DIGITAL LIMITED

(FORMERLY QUINT DIGITAL MEDIA LIMITED) CIN: L63122DL1985PLC373314, Regd. Office: 403 Prabhat Kiran, 17, Rajendra Place, Delhi- 110008 Tel: 011 45142374

Corp. Office: Carnoustie Building, Plot No. 1, 9th Floor, Sector 16A, Film City, Noida-201301 Tel; 0120 4751818 Website: www.quintdigitalmedia.com Email: cs@thequint.com NOTICE OF 39" ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 39" Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Friday, September

27, 2024, at 04:00 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") without physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the AGM. The venue for the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the Rules made thereunder read with General Circular

No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, read with other relevant circulars including General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") read with circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and other relevant circulars including Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") ("SEBI Circulars"), the 39" AGM of the Company is being held through VC/OAVM. In terms of the said MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24,

is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant ("DP")/ Skyline Financial Services Private Limited, Registrar & Share Transfer Agent ("SKYLINE") . The same are also available on the Company's website www.quintdigitalmedia.com and on the website of Stock Exchange at www.bseindia.com. The Notice of the AGM is also disseminated on the website of the CDSL i.e. www.evotingindia.com.

In compliance with the provisions of Section 108 of Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations, Secretarial Standard- 2 issued by the Institute of Company Secretaries of India and MCA Circulars, the Company is pleased to offer its Members (holding shares either in physical and electronic form) the facility to exercise their vote by electronic means (remote e-voting) as well as e-voting during the AGM on all the resolutions

Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the virtual platform of Central Depository India Services (India) Limited ("CDSL"). The link for VC/ OAVM to attend meeting will be available where the EVSN of Company will be displayed after successful login as per the instructions mentioned in the notice.

The Company has appointed Mr. Devesh Vashisht, (CP No. 13700), Managing Partner of M/s DPV & Associates, LLP, as Scrutinizer to

The results will be announced within the stipulated time under applicable laws and the results along with the consolidated scrutinizer's report shall be placed on the website of the Company www.guintdigitalmedia.com and on the website of CDSL www.evotingindia.com and shall simultaneously be forwarded to the concerned stock exchange. The results shall also be displayed on the Notice Board at the Registered Office & Corporate Office of the Company. Subject to the requisite number of votes, the Resolution shall be deemed to be passed on the date of the AGM i.e. September 27, 2024.

All the Members are informed that:

Date: August 30, 2024

Place: Noida

 a) Date and time of commencement of remote e-voting: Tuesday, September 24, 2024 (9:00 A.M. IST) b) Date and time of closing of remote e-voting: Thursday, September 26, 2024 (5:00 P.M. IST)

 Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Thursday, September 26, 2024, and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

The facility for voting electronically will be made available during the AGM.

scrutinize the voting process in a fair and transparent manner.

e) Members whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024, shall only be entitled to attend and vote by remote e-voting or e-voting during the AGM. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice of AGM for information purpose only. EVSN: 240829010

g) The person who have acquired shares and became Members of the Company after the dispatch of notice may obtain the login ID and password by sending request at helpdesk, evoting@cdslindia, com. However, if a member is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use the existing login Id and password for login.

 h) Members who are present at the AGM and who have not cast their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through e-voting but shall not be allowed to vote again.

j) The detailed procedure and instruction for remote e-voting and e-voting during the AGM are given in the Notice of the AGM. The same are also available on the Company's website www.quintdigitalmedia.com.

k) Members are requested to register their email addresses in respect of shares held in electronic form with their Depository

Participant(s) and in respect of shares held in physical form with the SKYLINE. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex. Mafatlal Mill

Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call

on 022-23058542/43. For any other queries regarding attending the AGM through VC/OAVM or for any other matter, kindly write to

the Company at cs@thequint.com or to the SKYLINE at pravin.cm@skylinerta.com. m) Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and other applicable provisions, if any of the Act and Listing Regulations, the Register of Members shall remain closed from Saturday, September 21, 2024, to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of 39" AGM of the Company.

Tarun Belwal

For Quint Digital Limited

Company Secretary & Compliance officer M. No. A39190

Invitation for Pre-Expression of Interest meeting for

acquiring Land for Compensatory Afforestation



"Khanji Bhavan', 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank Hyderabad-500028, CIN-L13100TG1958G0I001674

Pre EOI No.: NMDC/Coal/Ho/Rohne/30 Dt.31.08.2024 NMDC Limited, a 'Navratna' Public Sector Company under the Ministry of Steel, Government of India, invites interested and experienced firms to participate in a Pre-Expression of Interest (Pre-EOI) Meeting for engagement as a Consultant/Facilitator. The engagement is for acquiring approximately 1,950 acres of Non-Forest Land (NFL) and transferring it in favor of the Forest Department for Compensatory Afforestation (CA) to obtain Forest Clearance for the Rohne Coal Mine in Hazaribagh District, Jharkhand, within stipulated timeline. The Pre-EOI meeting is scheduled for September 10, 2024, 10 am, in Ranchi. The details of the Pre Eol-Meeting can be viewed and downloaded from 31.08.2024 to 10.09.2024 in the following websites.

1. NMDC website - https://www.nmdc.co.in

For further details, following can be contacted.

2. Central Public Procurement portal - https://www.eprocure.gov.in/ epublish/app and search pre EoI documents through the Pre EoI No. For accessing the details of pre EoI from NMDC Web site for the first time; on-line registration is required as 'New User' in 'Tenders' section at website link https://www.nmdc.co.in of NMDC. The intended parties are required to visit NMDC's Website and/or CPP Portal for corrigendum, if any, at a future date.

General Manager (Coal), NMDC Ltd, 2nd Floor, JSFC Bhawan, Besides Bharat Petrol Pump, Kadru Main Road, Ranchi, Telephone No.0651-299966 (Mob No: 7595986600, 9826247976) email: nmdccoal@nmdc.co.in General Manager (Coal) Ranchi

PANACHE DIGILIFE LIMITED

CIN: L72200MH2007PLC169415 Read. Off.: Bldg. A3, 102-108 & 201-208, Babosa Industrial Park, Mumbai - Nashik Highway NH3, Saravali Village, Bhiwandi, Thane - 421302, Maharashtra, India Corp. Off.: B-507, Raheja Plaza Premises CSL, L.B.S. Marg, Ghatkopar West

Mumbai - 400086, Maharashtra, India Tel: 022-2500 7002; Email: info@panachediglife.com; Website: www.panachediglife.com

NOTICE OF SEVENTEENTH ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that the Seventeenth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Thursday, September 26, 2024 at 03:00 p.m. IST through Video Conferencing / Other Audio-Visual Means ("VC/OAVM"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 read with enabling circulars issued by the Ministry of Corporate Affairs.

The Notice of the 17th AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited ("RTA")/Depositories. Members holding shares in dematerialized form, are requested to register their email address and mobile number with their Depository Participants and members holding shares in physical form are requested to furnish details of email address and mobile number to the RTA at vinod y@bigshareonline.com. The Notice of 17th AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the website of the Company at www.panachedigilife.com, website of National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com and on the website of CDSL i.e. www.evotingindia.com, being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/OAVM facility for the AGM Members will have an opportunity to cast their votes remotely on the business set forth in the Notice of the AGM through remote e-voting. The manner of remote e-voting for members holding shares in dematerialization form, physical form and members who have not registered their email addresses will be provided in the Notice of the AGM. The facility of e-voting will also be provided at the AGM and members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting, will be able to vote at the meeting.

For Panache Digilife Limited

Harshil Chheda Company Secretary & Compliance Officer

AARTI INDUSTRIES LIMITED CIN: L24110GJ1984PLC007301 Reg. Off.: Plot No 801/23 GIDC Estate, Phase III, Vapi Gj 396195 IN

E-mail ID: investorrelations@aarti-industries.com Website: www.aarti-industries.com **NOTICE**

Investor Education and Protection Fund (IEPF) Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Dividend declared for the financial year 2016-17, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF. The corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years will also be

Transfer of Equity Shares of the Company to

In compliance with the Rules, Individual notices are being sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules, the full details of such shareholders is made available on the Company's Website: In this connection, please note the following:

 In case, you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) registered in your name(s) and held by you will stand automatically cancelled.

In case, you hold shares in electronic form: Your demat account will be debited for

In the event valid claim is not received on or before October 25, 2024, the Company will proceed to transfer the liable dividend and corresponding Equity shares in favor of IEPF authority without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form

IEPF-5 online after obtaining Entitlement letter from the Company. For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent at Link Intime India Private Limited, Unit: Aarti Industries Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083. Tel: 022-49186000. Email: iepf.shares@linkintime.co.in.

For Aarti Industries Limited

Raj Sarraf

Company Secretary

Mumbai / August 30, 2024

Place: Mumbai

Date: August 30, 2024

AARTI

INDUSTRIES

transferred as per the procedure set out in the Rules.

the shares liable for transfer to the IEPF.

GROUP PHARMACEUTICALS LIMITED

CIN: U24239MH1980PLC022889 Regd.off: W-46 (B) M I D C, Tarapur Industrial Area Thane, Maharashtra, 401506 Tel: + 91 8087655188 Website: https://www.grouppharma.com/ Email: shareholder@grouppharma.in

44" ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 44" Annual General Meeting ("AGM") of Group Pharmaceuticals Limited ("the Company") will be held on Saturday 21" September, 2024 at 12:00 Noon. Pursuant to Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular 02/2022 dated May 05, 2022, Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars), the AGM is being held through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) facility being provided by National Securities Depository Limited (NSDL), to transact the businesses as set out in the Notice dated 8" August, 2024 convening the AGM.

Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2015 and the MCA Circulars mentioned above, electronic copies of the Notice convening the AGM and the Annual Report for the year ended 31" March 2024 is sent by email on 30° August, 2024 to all such Members of the Company whose Email IDs are registered with the Company's Registrar & Share Transfer Agent viz. Bigshare Services Private Limited ("Bigshare") their respective Depository Participant(DP), The Notice of the AGM will also be available on the Company's website: https://www.grouppharma.com/. Members holding shares in physical form may get their Email ID by providing their Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (selfittested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by Email to Bigshare at prasadm@bidgshareonline.com, In case shares are held in dematerialized form, the Members may kindly register their Email ID with their DP.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules. 2015, the Company is pleased to provide to its Shareholders, the facility of "Remote E-voting" i.e. facility to cast votes from a place other than the venue of the AGM, by using an electronic voting system, on all the resolutions proposed to be considered at the AGM. The Remote E-voting and E-voting at the AGM is being provided through NSDL

In accordance with Rule 20 of the Companies (Management & Administration) Amendment Rules, 2015, the Company has fixed 14" September, 2024 as the 'cut-off date' to determine the eligibility of Members to vote by electronic means or at the AGM. A person whose name appears in the Register of Members of the Company or in the Statement of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., 14" September, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting or vote at the AGM.

The Remote E-voting details are as follows: (i) Date & time of commencement of Remote E-voting through electronic means: Wednesday, 18th September, 2024 at 9:00 a.m.

(ii) Date & time of end of Remote E-voting through electronic means: Friday, 20" September, 2024 at 5:00 p.m. (iii) The Remote E-voting module shall be disabled by NSDL after 5.00 p.m. on

Friday, 20"September, 2024. (iv) A member may participate in the meeting even after exercising his right to vote through remote-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

(v) The Members may go through the E-voting instructions contained in the

Notice and in case of any queries/grievances, the Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and E-voting User Manual available at the download section of https://www.evoting.nsdl.com/ or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send an email at evoting@nsdl.co.in or contact NSDL official Mr. Sanjeev Yadav at designated email ID: sanjeevy@nsdl.co.in

The facility for E-voting shall also be made available during the AGM. In case a person has become Member of the Company after the dispatch of AGM Notice but on or before the cut-off date i.e. 14" September, 2024, he/she may write

Place: Mumbai

Date: 30" August, 2024

to NSDL on the email id: sanjeevy@nsdl.co.in requesting for the User ID and Password. If he/ she is already registered with NSDL for Remote E-voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. After receipt of the User ID and Password, such Members can exercise their voting rights through Remote E-voting by following the instructions or by voting at the AGM. The details of the meeting are also available on the Company website: https://www.grouppharma.com/. By Order of the Board

> **Managing Director** DIN: 07825780

> > Pune

Deepak Mohan



जाहीर सूचना

श्री. पुरषोत्तम लालजी पटेल हे दुकान क्र.७,

महापालिका घर क्र.२८६/१४, तळम[ँ]जला, अमित

ॲण्ड अक्षय अपार्टमेंट, जुना आग्रा रोड, तेलिपाडा,

कनेरी, कामतघर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र या जागे^र

ालक आहेत. **१)** सदर दुकान <mark>मे. अमित ॲण्ड अक्</mark>षय

बिल्डर्स, मालक **लक्ष्मण वेंकप्पा शेट्टी** यांचे मार्फत

प्रदर दुकान **श्री. गोपालभाई नानजी लिंबानी** यांच्याकडे

क.बीव्हीडी/४४४/१९९० धारक दिनांक २०.०२.१९९०

रोजीच्या विक्री करारनामानुसार विक्री केले. २) श्री.

गोपालभाई नानजी लिंबानी यांनी सदर दुकान श्री.

लालजी रामजी लिंबानी यांच्याकडे दिनांक

0१.११.१९९४ रोजीचे (अ-नोंदणीकृत) विक्री

करारनामानसार विक्री केले. ३) श्री. लालजी लिंबानी

यांचे २६.१०.२०१६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात

श्री. विश्राम, श्री. हिरालाल, श्री. रामजी व श्री.

करसनदास लिंबानी (मुले) व श्रीमती कांताबेन पटेल,

<mark>श्रीमती रमणी बाबुलाल</mark> (विवाहीत मुली) हे कायदेशीर

ारसदार असून त्यांनी सदर दुकान **श्री. पुरषोत्तम**

पटेल यांच्याकडे क्र.बीव्हीडी-३/२०६६/२०२१ धारक

दिनांक २४.०२.२०२१ रोजीच्या विक्री करारनामानुसार

विक्री केले आणि त्यांनी दुकानातील त्यांचे शेअर्स मुक्त

करण्याचे प्रतिज्ञापत्र केले. ४) <mark>श्री. लालजी रामजी</mark>

लिंबानी यांचे निधन झाले आहे, म्हणून सदर वृत्तपत्र

सूचना देण्यात येत आहे. श्री. पुरषोत्तम पटेल यांनी

सदर मालमत्ता करुर वैश्य बँक लिमिटेड, भिवंडी

गाखा. ठाणे यांच्याकडे तारण ठेवण्याचे निश्चित केले

आहे. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता/जमीन किंवा

गागाबाबत कोणताही अधिकार, दावा, हक्क, मागर्ण

केंवा हित असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासू-

७**७ दिवसांत** लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकर्

कळवावे. सदर सूचना कालावधीनंतर कोणी व्यक्ती

किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती

मेळाल्यास ते करुर वैश्य बँक लिमिटेड, भिवंडी

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिवंगत श्रीमती पछुवी

महेशकुमार देसाई हे फ्लॅट क्र. ७०२, एन विंग मध्ये

७ व्या मजल्यावर, इमारत क्र.१ मध्ये, सोनी पार्क

म्हणून ज्ञात इमारतीत, सोनी पार्क-१ को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लि.मध्ये, टी.पी.एस.३, १३

टी.पी.एस. रस्ता, चिकूवाडी, बोरिवली (पश्चिम)

मुंबई ४०० ०९२, (ज्याला यापुढे सदर फ्लॅट म्हणून

. गंदर्भित) आणि दिवंगत श्रीमती पल्लवी महेश कुमा

देसाई या सोनी पार्क-१ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लिमिटेडच्या एक प्रामाणिक सदस्या आहेत

न्याचा नोंदणी क्र.बीओएम/डब्ल्यआर/एचएसजी

११०७८/ २०००-२००१ दिनांक : ०९ नोव्हेंब

२००० आहे. दिवंगत श्रीमती. पछ्नवी महेशकुमार

देसाई यांच्याकडे प्रत्येकी रू.५०/- चे ५ (पाच) पर्ण

भरणा केलेले समभाग आहेत, ज्याचे विशिष्टक्र.०६६

ते ०७० पर्यंत (दोन्ही समावेशी) आहे. सदर दिवंगत

श्रीमती पल्लवी महेशकुमार देसाई यांचे

दि.१२.०७.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात

त्यांचे श्री.सौरभ महेश देसाई यांचे दि.०२.०५.२०१६

रोजी निधन झाले, (१) सौ. दीपाली सौरभ देसाई

(सौरभची पत्नी) (२) श्री. धैर्य सौरभ देसाई (सौरभचा

मुलगा) (३) श्री. तेजस महेशकुमार देसाई (पल्लवीचा

पुलगा) आणि (४) श्री. महेशकुमार गुलाबचंद देसाई

(पल्लवीचे पती) हे तिचे एकमेव कायदेशीर वारस आणि

उत्तराधिकारी आहेत आणि इतर कोणतेही कायदेशी

वारस नाहीत. श्री. महेशकमार गलाबचंद देसाई यांनी

सदर सोसायटीकडे 'ए' विंगमधील फ्लॅट क्र.७०२

इमारत क्र.१ मधील आणि भाग प्रमाणपत्र क्र.०१४

विशिष्ट क्र.०६६ ते ०७० (दोन्ही समावेशी) मधील

त्यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे

जर कोणा व्यक्तिस दावा, हक्क, शीर्षक, देवाणघेवाण

त्रारसा, ट्रस्ट, वारसा ताबा, भाडेपट्टा, रजा आणि

परवाना, धारणाधिकार किंवा अन्यथा काहीही

असल्यास, खाली नमूद केलेल्या पत्त्यावर खाली

व्वाक्षरी केलेल्यांना तारखेपासून १५ दिवसांच्या आत

गहिती देणे आवश्यक असल्यास दस्तऐवजाच्य

पुराव्यासह लिखित किंवा कायदेशीर पुराव्यासह प्रकाशन

. भाणि १५ दिवसांच्या सूचना कालावधीच्या

समाप्तीनंतर, कोणत्याही व्यक्तीच्या किंवा जनतेच्य

क्रोणत्याही दाव्याची दखल घेतली जाणार नाही आणि

उक्त सोसायटी वरील फ्लॅट कमांक ७०२ 'ए

विंगमधील, इमारत क्रमांक ख आणि भाग प्रमाणपः

क्र.०१४ श्री.महेशकुमार गुलाबचंद देसाई च्या नावे

सोनी पार्क-१ को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लि.

(साचव / मानद अध्यक्ष)

. सही/-

विकल एस. पी. पांडे

बी / १०४. चारकोप वैभव कोहौसोलि. सेक्टर-१. प्लॉट

क्र.२५६, चारकोप, डॉ. आंबेडकर रोड, दिशा

हॉटेलच्या वर, कांदिवली (प), मुंबई - ४०० ०६७ ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.०८.२०२४

हस्तांतरित करेल (१००% वाटा)

जी. प्रशांत

वकील उच्च न्यायालय, मुंबई

मोबा.:८७७९७५४१७०

दिनांक: ३१.०८.२०२४

गाखा, ठाणे यांच्या अधिकारावर अवलंबून असेल

ठिकाण: मुंबई

सूचना

श्रीमती मायावती एकनाथ पवार या तक्षशिला मालाड

आर**ए को-ऑप. हौसिंग सोसायटी,** पत्ताः फ्लॅट

.५०४, ५वा मजला, सीटीएस क्र.४४४, राथोडी गाव

गर्वे रोड, मालाड (प.), मुंबई-४०००९५ या सोसायटीच्य सदस्या आहेत. यांचे मुंबई येथे दिनांक ११.०७.२०२० रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले. सोसायटी

व्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत

तभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास

ारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही

दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून

१५ दिवसांत दावा/आक्षेपांच्या पुष्ठिचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत.

वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले

नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी

उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास

गोमायटी मोकळी असेल जर सोमायटीच्या भांडवल।

. ळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य

इस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले

र, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी

कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत

दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे

. हार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना

प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत

सर्व कामकाजाच्या दिवशी स.९ ते स.११.०० पर्यंत उपलब्ध

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्रीमती अनुजा अनिल सावंत या निवासी फ्लॅट

क्र.१०१, इमारत क्र.९बी, ओम साईधाम (एसआरए) को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., (एमयुएम)

एसआरए/एचएसजी/(टीसी)/१०९४३/२००५)

९बी साईवाडी, एन.एस. फडके मार्ग, अंधेरी (पुर्व)

मुंबई-४०००६९ या जागेच्या मालक आहेत आणि सदर सोसायटीचे ५ शेअर्स अनुक्रमांक ४४१ ते

४४५ च्या धारक आहेत. श्रीमती अनुजा अनिल

सावंत यांनी सदर फ्लॅट मुळ प्राप्तकर्ते श्री. उमाकांत

दुबे यांच्याकडून नोंद वाटपपत्र क्र.बीडीआर१५-

७७६८-२०२१ नुसार खरेदी केले आणि त्यांचे नाव

सदर फ्लॅटच्या एकमेव मालक म्हणून सद

सोसायटीच्या सदस्या म्हणून नोंद केले. आता त्यांन

सदर फ्लॅट भावी खरेदीदाराकडे विक्री व हस्तांत

करण्याची इच्छा असून त्यांना गृहकर्ज घेण्याची इच्छ

आहे. तथापि त्यांच्याकडून <mark>श्री. उमाकांत दुबे</mark>

भाडेकरू/वहिवाटदार) एक भाग आणि **मे. आकृर्त**

निर्माण प्रा.लि. (विकासक), अन्य भाग यांच्य

दरम्यान झालेला दिनांक १४.०५.२००२ रोजीचा

पूळ एसआरए करारनामा हरवला आहे. सद

. फरारनामा हरवलेबाबत खेरवाडी पोलीस ठाणे, मुंबई-

२१ येथे दिनांक २७.०७.२०२४ रोजी लापता तका

क्र.८४७७५-२०२४ अंतर्गत नोंद करण्यात आली

जर कोणासही सदर करारनामा सापडल्यास किंवा

ताबा असल्यास माझ्या अशिलांनी विनंती केली

आहे की, सदर करारनामा धारक/व्यक्तींनी कृपय

माझे कार्यालय पत्त्यावर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात पाठवावे/हस्ते आणुन द्यावे,

ाणेकरुन माझे अशिलांना पुढील प्रक्रिया करणे शक्य

दिनांक: ३१.०८.२०२४ ठिकाण: मुंबई

जालंदर बी. गोंजारी

वकील उच्च न्यायालय

३५/३, न्यु म्युनिसिपल कॉलनी.

प्रो. एन.एस. फडके मार्ग, साईवाडी,

अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.

मोबा.:९२२३४३९२६३

ठिकाण: मुंबई

तक्षशिला मालाड एसआरए को-ऑप.

च्या वतीने व करित

हौसिंग सोसायर्ट

अध्यक्ष/सचिव

विपादिक विराप्त (पुर्वीची इक्रीटास फायनान्स लि.) small finance bank कॉर्पोरेट कार्यालयः क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२

ताबा सूचना (नियम८-(१) (स्थावर मालमत्तेकरिता))

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट २००२ (५४/२००२)) अंतर्गत **मे. इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही ्र व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मे. इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत

मालमत्ता संडिवून घेण्यासाठी उपलब्ध वेळसदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.						
कर्जदार/ जामिनदाराचे नावे	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणी सूचना दिनांक व रक्कम	वास्तविक ताबा दिनांक			
शाखा – वाशी कर्ज क्र.: VLPHVSHI0001686 कर्जदार: श्री. दिगंबर सखाराम टेमकर सह-कर्जदार: श्रीमती रुपवंती डी. टेमकर	फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, डी विंग, चंद्रेश श्रद्धा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, विंग ए,बी,सी,डी, आंबावाडी आचोळे रोड, बाबुलपाडाजवळ, नालासोपारा पुर्वे, तालुका वसई, जिल्हा पालधर येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमाः पुर्वेसः शून्य; पश्चिमेसः शून्य; उत्तरेसः शून्य; दक्षिणेसः शून्य.	३१.१०.२०१२ व रु.१३,६५,७१२	२६.०८.२०२४			
المالية						

MODULEX

मॉड्युलेक्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजिस लिमिटेड नोंदणीकृत कार्यातवः ए-८२, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, इंदापूर, पुणे-४१३१३२ वेबसाईट:www.modulex.in, **ई-मेल आयडी**:compliance@modulex.in दूर::+९१ ०२१११ २९२०६१, (सीआयएन: एल४५१००पीएन१९७३पीएलसी१८२६७९)

५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याच्या तारखा ागधारकांनी कृपया नोंद घ्यावे की, कंपनीची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.१२.३०वा**. व्हीसी,

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक आणि भारतीय सुरक्षा विनिमय मंडळाने जारी केलेले सेबी परिपत्रक, एजीएमची गेटीस, वार्षिक अहवाल सदस्यांना ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट (नोंदी) मध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला गेला आहे. एजीएमच्या नोटीस आणि वार्षिक अहवालाचे ईमेल पाठविणे **शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४** रोजी पूर्ण झाले. एजीएमची नोटीस आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर <u>www.modulex.in</u> वर तसेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर आणि सेंट्रल डिपॉॉझटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.cdslindia.com</u> वेबसाइटवर उपलब्ध असेल. ज्या सभासदांना वार्षिक अहवाल ग्राप्त झाला नाही, तो ते कंपनीच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात किंवा कंपनीच्या नोंदणीकृत हार्यालयात कंपनी सेक्रेटरीला पत्र लिहून किंवा कंपनीला <u>company.secretary@modulex.in</u> वर ईमेल पाठवून विनंती करू शकतात

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची माहिती:

कंपनी कायदा २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ऽरांबांवर विद्युत स्वरुपाने मतदान करता येईल. नोंद दिनांक **१९ सप्टेंबर, २०२४** रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना . तेट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> माध्यमातून ई-मतदान सेवांच्या माध्यमातून आपले मत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

नेर्घारित अंतिम तारखेला सभासदांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव नोंद असल्यास सदर व्यक्ती केवळ परोक्ष ई-मतदान तसेच सर्वसाधारण सभेत मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल

परोक्ष ई-मतदान कालावधी २३ **सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा**. सुरू होईल व **२५ सप्टेंबर, २०⁻४ रोजी सायं.५.००वा**. संपेल. **२५ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा.** नंतर रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. सदस्यांने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.

रखाद्या व्यक्तीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व नेर्धारित तारखेला भागधारक असेल तर ती व्यक्ती <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> किंवा <u>company.secretary@modulex.in</u> वर येथे विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि जर एखादी व्यक्ती सीडीएसएलसह रिमोट ई-वोटिंगकरिता यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे विद्यमान यूजरआयडी व पासवर्ड वापरावे.

ाभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिले नसेल त्यांनी एजीएम दरम्यान ई-वोटिंगचा अधिकार असेल. सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंग मत दिलेले असले तरी तो वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहू शकेल, परंतु त्याला पुन्हा मत देता येणार नाही. विद्युत मतदानाची प्रक्रिया ५१व्या एजीएम सूचनेत तसेच पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडद्वारे सदस्यांना ई-मेल केले जाईल. ई-वोटिंगबाबत काहीं प्रश्न असल्यास कृपया कंपनी सचिव व सक्षम अधिकारी **श्रीमती भुभी मेवाडा** यांना त्यांचे <u>company.secretary@modulex.in</u> ई-मेलवर पाठवावे किंवा पुर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे <u>support@purvashare.om</u> वर पाठवावे.

सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक **१९ सप्टेंबर, २०२४ ते २६ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहील.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांनी कंपनीचे company.secretary@modulex.in ई-मेलवर लेखी विनंती करून त्यासह नाव, पत्ता, पॅन कार्डाची स्वसाक्षांकीत प्रत आणि सदस्याचे निवास रावाबाबत कोणत्याही दस्तावेजाची स्वसाक्षांकीत प्रत (वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र) सोबत जोडावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा . असणाऱ्या सदस्यांनी आवश्यक डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत. ई-मेल पत्त्याची नोंद करण्यात काही अडचण असल्यास किंवा प्तभासदांनी <u>company.secretary@modulex.in</u> पत्र लिह् शकेल.

एजीएममध्ये सामील होण्याची पद्धत:

३१ ऑगस्ट, २०२४

SHIVAII CHAVAN..

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जाण्याची सुविधा सीडीएसएल ई-मतदान प्रणालीद्वारे <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे.

मॉड्युलेक्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरिता

. Plaintiffs

... Defendants

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.ए३४५६१

IN THE CITY CIVIL COURT AT DINDOSHI (BORIVALI DIVISION), GOREGAON, MUMBAI

S. C. SUIT NO. 1726 OF 2021 . SAMPADA SURESH CHAVAN EX-WIFE OF DECEASED SURESH

Adult, Indian Inhabitant of Mumbai, Occupation: Unemployed. 2. PRIYA SURESH CHAVAN DAUGHTER OF DECEASED SURESH SHIVAJI CHAVAN, Aged 18 Years, Adult, Indian Inhabitant of Mumbai

Occupation: Student. BOTH RESIDING AT: C/o Yeshaji Vitthal Shringare. Krishna Niwas Chawl, Brahman Wadi, Anand Nagar, Jogeshwari (East), Mumbai, Maharashtra: 400060.

VERSUS

1. CHANDRASHEKAR CHAVAN SON OF SHRI. SHIVAII CHAVAN.

Age and Occupation: Not Known, Adult, Indian Înhabitant of Mumbai esiding at Flat No. 209, 2nd Floor. A-Wing, Building No.9, Swapnapoorti Building, Samruddhi SRA CHS Ltd., Near Saraswat Bank, Thakur Marg, Majas Road, Jogeshwari (East), Mumbai, Maharashtra-400060 2. SAMRUDDHI (SRA) CO-OP. HOUSING SOCIETY LTD., having its egistered address at Swap

egistered address at Swapnapoorti Building, Near Saraswat Bank, Thakur Marg, Majas Road, Jogeshwari (East), Jumbai, Maharashtra-400060.

ourt Room No. 01 on 27/09/2024 at 11:00 AM or thereafter by the abovenamed Plaintiff for the following reliefs:-(a) that this Hon'ble Court be pleased to pass the permanent order and direction of injunction thereby restraining the Defendant No.1, his agents, servants, representatives and/or any person/s claiming through or under him,

TAKE NOTE THAT this Hon'ble Court will be moved before this Hon'ble Judge Shri. R.N. Rokade presiding in

- from in any manner, selling, assigning, transferring and/or alienating the suit room premises to third party and/or from creating any third party right, title and interest and/or inducting any third party and/or to mortgage, lien, create any charge, raise any fund in whatsoever manner in respect of the suit premises viz., Flat No. 209, 2nd Floor, A-Wing, Building No.9, Swapnapoorti Bldg., Samruddhi SRA CHS Ltd., Near Saraswat Bank, Thakur Marg, Majas Road, Jogeshwari (East), Mumbai-400060;
- (b) that this Hon'ble Court be pleased to pass the permanent order and direction of injunction thereby restraining the Defendant No.2-Society and its Office Bearers, from in any manner entertaining any application for NOC from the Defendant No.1 for sale of the suit premises viz., Flat No. 209, 2nd Floor, A-Wing, Bldg. No.9, Swapnapoorti Building, Samruddhi SRA CHS Ltd., Near Saraswat Bank, Thakur Marg, Majas Road, Jogeshwari (East),
- (c) that this Hon'ble be pleased to pass the order thereby directing the Defendant No.2-Society to disclose on oath to produce and furnish all the papers/documents, agreements etc. having in possession to establish Defendant No.1 as the owner of suit premises viz., Flat No. 209, 2nd Floor, A-Wing, Bldg. No.9, Swapnapoorti Building, Samruddhi SRA CHS Ltd., Near Saraswat Bank, Thakur Marg, Majas Road, Jogeshwari (East), Mumbai-400060, before this Hon'ble Court and thereafter to handover the documents to the Plaintiffs for scrutiny and verification;
- (d) that pending the hearing and final disposal of this suit, the Defendant No.1, his agents, servants, representatives and/or any person/s claiming through or under him, be restrained by an order of temporary injunction of this Hon'ble Court from in any manner, selling, assigning, transferring and/or alienating the suit premises to third party and/or from creating any third party right, title and interest and/or inducting any third party and/or to mortgage, lien, create any charge, raise any fund in whatsoever manner in respect of the suit premises viz., Flat No. 209, 2nd Floor, A-Wing, Bldg. No.9, Swapnapoorti Bldg., Samruddhi SRA CHS Ltd., Near Saraswat Bank, Thakur Marg, Majas Road, Jogeshwari (East), Mumbaia-400060;
- (e) that pending the hearing and final disposal of this suit, the Defendant No.2-Society and its Office Bearers, be restrained by an order of temporary injunction of this Hon'ble Court from in any manner entertaining any application for NOC from the Defendant No.1 for sale of the suit premises viz., Flat No. 209, 2nd Floor, A-Wing, Building No.9, Swapnapoorti Building, Samruddhi SRA CHS Ltd., Near Saraswat Bank, Thakur Marg, Majas Road, Jogeshwari (East), Mumbai-400060.
- (f) that pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be pleased to pass the order thereby directing the Defendant No.2 Society to disclose on oath to produce and furnish all the papers/documents, agreements etc. having in its possession to establish the Defendant No.1 as the owner of suit premises viz., Flat No. 209, 2nd Floor, A-Wing, Bldg. No.9, Swapnapoorti Bldg., Samruddhi SRA CHS Ltd., Near Saraswat Bank, Thakur Marg, Majas Road, Jogeshwari (East), Mumbai - 400 060, before this Hon'ble Court and thereafter to handover the documents to the Plaintiffs for scrutiny and verification;
- (g) for ad-interim reliefs in terms of prayer Clauses (d), (e), and (f) above be granted;
- (h) cost of the suit be provided for;
- (i) for such further and other reliefs as the nature and circumstances of the case may require be granted as deem fit and proper by this Hon'ble Court.

Dated this 30th day of August, 2024

MKS LEGAL ASSOCIATES

Off: E-8, 3rd Floor, Nemikrishna

Jethwa Nagar, Opp. Bajaj School,

Mumbai, Maharashtra-400067.

Contact No. +91-9004040633

mail: ms.mkslegalassociates@gmail.com

dvocate for the PlaintiffS

For Registrar City Civil Court Dindoshi

अकोला जिल्ह्यात प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण मोहिम

अकोला, दि.३० : जिल्ह्यातील ६० वर्षांवरील, तसेच आजाराची जोखीम असलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांना बीसीजी लसीकरण मोहिम जिल्ह्यात दि. ३ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. सर्व विभागांनी समन्वयाने ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी

अधिकारी बी. वैष्णवी यांनी केले.

कार्यकारी मुख्य अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यात ६० वर्षांवरील सर्वांना, तसेच १८ वर्षांवरील मधुमेही ध्रम्रपान करणारे किंवा ज्यांचा बॉडी मास्क इंडेक्स १८ पेक्षा कमी आहे, तसेच मागील ५ वर्षांतील क्षयरोगमुक्त नागरिक, मागील ३ वर्षांतील क्षयरूग व्यक्तीच्या सहवासातील नागरिक आदींना ही लस दिली जाणार आहे. साधारणत: जिल्ह्यात ६१ हजार व महापालिकेच्या

लस दिली जाईल. मोहिमेसाठी यंत्रणा सुसज्ज आहे. समन्वय ठेवून उद्घिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश शीमती वैष्णवी यांनी दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, उपमुख्य कार्य अधिकारी राजशी कोलखेंडे, श्री. परिहार डॉ. अनुप चौधरी, डॉ. विनोद करंजीकर, डॉ. मनीष शर्मा, डॉ. नितीन लहाने, डॉ. राधा जोगी आदी उपस्थित होते.

क्षेत्रात ९ हजार व्यक्तींना

जाहीर सूचना स्वर्गीय श्री. प्रमोद कुमार खन्ना हे दीप सागर दी बँक ऑफ बड़ोटा एम्प्लॉर्डज कोहौसोलि प्रोप एन.एस. फडके रोड, हॉटेल रिजेन्सी समोर, अंधेरी मुंबई-४०००६९ या सोसायटीचे सदस्य आहेत ।।णि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.ए-१ चे ताबेदार होते, यांचे ०२.०९.२०२० रोजी कोणते रसदार न नेमता निधन झाले. स्वर्गीय श्री. प्रमोद कुमार खन्ना यांच्याकडे अनुक्रमांक ०७१ ते ०७५ असलेले भागप्रमाणपत्र क्र.०१५ चे रु.५०/-

प्रत्येकीचे ५ शेअर्स होते. सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्या आणि दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास वारस किंवा अन्य दावैदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भाडवल/ मेळकतीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदप आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायट उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा काण्याम मोमायरी मोकली अमेल जा मोमायरीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितमंबंधाच्या हम्तांत्रणाम काही टावे/आशे सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीच्य कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य

तारखेपर्यंत उपलब्ध आहेत च्या वतीने व करिता प्रागर दी बँक ऑफ बडोदा एम्प्लॉईज कोहौसोलि. मा. सचिव/अध्यक्ष

पर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की महे आणि परिणामांची भिती घातल आहे आणि मला कोणताही अधिकार नाही. सर्व व्यक्तींना सुचित करण्यात येत आहे की मालमनेमह कोणताही व्यवहार किंवा असल्यास तो अवैध असेल आणि त्याकरिता मी जबाबदा

विक्रमादित्य विश्वकर्मा जी-२, बुद्ध नगर, ओसीसी मार्वे सीआर, नाला मालवणीजवळ, मालाड (प.), मुंबई-४०००९५. मोबा.:९८२१११५३०१

जाहीर सूचना

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that Mr. Abdul Alim Mohammed Sai Khan, has purchased the Commercial Gala premises consisting of Ground Floor + First Floor admeasuring area near about 10 x 17 sq. feet.

adineasuning area near about 10 x 17 xq. teach being lying and situated at Azad Compound, Lal Tiwari Road, Ganesh Nagar, Near Faizane Raza Masjid, Kandivali West, Mumbai-400067, of Village Kandivali Taluka-Borivali, MSD Mumbai from Mrs. Sadhana Ramsewak

Chauhan. Any person has any claim, right, title and interest in respect of the aforesaid

commercial gala shall raise the objection

within 15 days from this notice to the undersigned, thereafter no claim shall be entertain of any nature Whatsoever.

Advocate Dheeraj Pandey

Add: Office No.01, Azad Compound, Near

Email id:-dheerajp 1995@gamil.com

Date: 31.08.2024 / Place: Mumbai

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री.

अक्षत रंजन यांनी त्यांचे लिंग पुरुष ते स्त्री

असे बदलले आहे आणि त्यांचे नवीन

नाव क्यारा रंजन असे ठेवण्यात आले

आहे. र/ठि.: २१०४, ब्लुमिंगडल,

घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट, ठाणे-

४००६०७. सनदी राजपत्र क्र.(एम-

२४१५७९४२), दिनांक २२.०८.२०२४

Chandrika Hotel, Opp Manihar Gate,

Ganesh Nagar, Kandivali West, Mumbai- 4000676

Mobile No.9559653423

सही/-

श्री. अक्षत रंजन

माझा मुलगा मनिष विक्रमादित्य विश्वकर्मा, आधारकार्ड ९८८८ २८८५ ७२५५, वय २९ वर्षे हा मला त्रास देत शिवीगाळसुद्धा करतो आणि म्हणून मी माझ्या मुलास बेदखल केले आहे. माझे त्याच्यासह कोणतेही संबंध नाही आणि त्याला माझ्या मंबई. महाराष्ट्र आणि भारतामधील अन्यत्र सर्व जंगम व स्थावर मालमत्तेवर संपर्क करु नये. जर त्यांनी कोणताही व्यवहार केला मसणार नाही.

अपिलार्थी

पतिवादी

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड ----|53L (CIN.:L65990MH1945PLC004452) नोंदणीकृत कार्यालय: रुस्तम कोर्ट इमारत, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ. ॲनी बेझंट रोड, बरळी, मुंबई, महाराष्ट्र,

भारत–४०००३०. दुर.कः.:०२२–२४९१९५६९ ई–मेल:standardbatteries_123@yahoo.co.in, वेबसाईट:www.standardbatteries.co.in

सदस्य नोंदणी व भाग हस्तांतर पुस्तक बंदची सूचना . कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. १९. ३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकारेता हिंडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्वकश्राव्य स्वरुप (ओएन्हीएम) मार्फत होणाऱ्या कंपनीच्या शहात्तरावी (७७वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) निमित्त शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४ ने शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल. एजीएमची सूचना पात्र सदस्यांना २६ ऑगस्ट, २०२४ रोजी पाठवली आहे आणि दिनांक

ठिकाण: मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशान्वये हिरेन यु. संघवी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

महाराष्ट्र शासन 🥮 अपर जिल्हाधिका्री तथा अपिलीय प्राधिका्री, मुंबई शहर यांचे प्राधिकरण

२९ **ऑगस्ट, २०२४** रोजी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.

पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ PH. NO - (022) 226,90093 EMAIL ID-addcollmumbai@gmail.com जाहिर नोटीस

सहायक आयुक्त महापालिका एफ/उत्तर विभाग व इतर १

श्री. शेख मोहम्मद अमन उल्लाह

श्रीमं. सहारे राधा राजेश, अमन वेल्फेअर सोसायटी बंगालीपुरा,

(प्रतिवादी क्र.२) रेल्वे कॉलनी, मुंबई सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सूचित करण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपर्ट (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अप ुजार है। फिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिर मगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१, येथे झोपडीवर पात्रतेकामी अपिल अर्ज दाखल केल आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०२ केले आहे. प्रकरणी दि. २०/०८/२०२ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरण पु**ढील सुनावणी दि. ०३/०९/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता** निश्चित केली आहे. अपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०२ असून, सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, आपण नियोजित **सुनावणी दि. ०३/०९/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता** मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित हजर राहून, आपली बाजू मांडावी, उपरोक्त नमूद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपरिश्वत न राहिल्यास, आपणास काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित

वरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी. अव्वल कारकून, अपर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. किरण **गंगाराम रावण** हे फ्लॅट क्र.००२, ए विंग, न्यु प्रियांका अपार्टमेंट, गिता नगर फेझ-२, मिरा रोड पुर्व, ठाणे ही जागा त्यांचे वडील **श्री. गंगाराम बाळा** रावण यांच्या मालकीची होती, ती १८.०२.२०२१ रोजी बक्षीस म्हणून देण्यात आली आणि माझ्या अशिलांनी सदर मालमत्ता विक्री करण्याची इच्छ

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण अधिभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना लेखी स्वरुपात फ्लॅट मालमत्ता फ्लॅट क्र.००२, ए विंग, न्यु प्रियांका अपार्टमेंट, गिता नग फेझ-२, मिरा रोड पुर्व, ठाणे या जागेबाबतचे आक्षेप आजच्या तारखेपासून १४ दिवसात कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थिगित

वर संदर्भीत अनुसुची

विंग, फ्लॅट क्र.००२, क्षेत्रफळ ३६.७१ चौ.मी. तत्सम ३९५ चौ.फु कार्पेट), दिनांक १८.०२.२०२१ रोजीचे बक्षीस खरेदीखतानुसार, ए विंग यु प्रियांका अपार्टमेंट, गिता नगर फेझ-२, मिरा रोड पुर्व, ठाणे आणि न्य प्रियांका अपार्टमेंट, गिता नगर, मिरा रोड, ठाणे विभाग यांच्याद्वारे वितरीत दिनांक ०८.०७.२००७ रोजीचे प्रमाणपत्र क्र.०२ नुसार रु.२५०/- फक्त (रुपये दोनशे पन्नास फक्त) चे रु.५०/- (रुपये पन्नास प्रत्येक) दर्शनी मृल्याचे

सिद्धांत सी. सरावदे वकील उच्च न्यायालय कार्यालय: १४, अजंता स्क्वेअर मॉल बोरिवली कोर्टाजवळ, मार्केट लेन बोरिवली (प.), मुंबई-४०००९२.

केले आहेत असे समजले जाईल आणि विक्री पूर्ण केली जाईल.

ठिकाण; मुंबई दिनांक: ३१.०८.२०२४

दिप डायमंड इंडिया लिमिटेड

गोरेगाव पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६३, भारत. दूरध्वनी: +९१-२२-४६०६५७७० वेबसाईट: https://www.deepdiamondltd.co.in/, ई-मेल: info.deepdiamondltd@gmail.com

जाणाऱ्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) च्या संदर्भात माहितीकरिता जाहिर सूचना

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम द्वारे, कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करून, सहवाचिता सामान्य परिपत्रव क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, क्र.२०/२०२० दिनांक ५ मे २०२०, क्र.०२, २०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१. क्र. ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ आणि क. १० २०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सहकार मंत्रालयाने जारी केलेले (एकत्रितपप एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित), आणि १२ मे २०२० रोजीचे परिपत्रक; १५ जानेवारी २०२१; १३ मे २०२२ आणि ०७ ऑक्टोब . ०२३ रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने ('सेबी परिपत्रक') जारी केले, जे सूचनेत नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकांचे पालन करून, एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि वित्तीय वर्ष २०२३-२०२४ च्या वार्षिक अहवालाच्य इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत,

उपरोक्त कायदे आणि परिपत्रकांचे पालन करून ई-मेलद्वारे सूचना आणि वार्षिक अहवाल पाठवणे, ३०व्या एजीएमच्या इलेक्ट्रॉनिक प्रर्त आणि वित्तीय वर्ष (एफ.वाय.) २०२३-२०२४ च्या वार्षिक अहवालासह, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टाइमलाइन्स फक्त (ई-मेल) सर्व सदस्यांना आणि इतर सर्व व्यक्तींना, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी किंवा लिंक इनटाइम इंडिया प्रा.लि., कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी किंवा डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत त्यांना विहित केलेल्या कालावधीच्या आत पाठवल्या जातील पाव्यतिरिक्त. एजीएमची सचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२०२४ चा वार्षिक अहवाल देखील अपलोड केला जाईल आणि कंपनीच्य https://www.deepdiamondltd.co.in/ वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर अर्थात बीएसई लिमिटेडच्या https:// www.bseindia.com/ आणिएनएसडीएलची वेबसाईट https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध करून दिल जाईल. एकात्मिक वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती आणि एजीएमची सूचना सदस्यांना त्यांच्या फोलिओ क्रमांक/डीपी आयर्ड आणि क्लायंट आयडीचा उल्लेख करून info.deepdiamondltd@gmail.com वर विनंती केल्यास प्रदान केली जाईल.

ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

ठिकाण: मुंबई

डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते. वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांन विनंती आहे की त्यांनी कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए), लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पत्ता: सं १०१, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, सूर्या नगर, गांधी नगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई , महाराष्ट्र-४०००८३, दूर.क्र.: ०२२ ४९१८६०००, ई-मेल आयडी: mumbai@linkintime.co.in, वेबसाइट: https://www.linkintime.co.in/ यांच्याकरे त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी फॉर्म आयएसआर-१ सादर करावा.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी त्यांच्या ई-मेल पत्यांची नोंदणी करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे आणि रिमोर्ट ई-वोटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्डसह:

. २. कंपनीचे नाव निवडा - ग्लोबल स्पेस टेक्नॉलॉजिस लिमिटेड ३. फोलिओ क्रमांक / डीपी / क्लायंट आयडी प्रविष्ट करा, ४. पॅन क्रमांव प्रविष्ट करा, ५. भागधारकाचे नाव प्रविष्ट करा, ६. ईमेल आयडी प्रविष्ट करा, ७. मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा, ८. ओटीपी प्रविष्ट करा 🗣 प्रणाली नंतर एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्त्याची पुष्टी करेल. 🞙 ۰ ई-मेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका/अडचण

. स्तांतरण प्रतिनिधीकडे अपडेट करण्याची विनंती केली जाते. यवसायांवर रिमोटने त्यांचे मत देण्याची संधी असेल. ई-व्होटिंगद्वारे मत देण्यासाठी लॉग-इन क्रेडेन्शियल्स सदस्यांना त्यांच्या ईमेल पत्त्यांची यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर ई-मेलद्वारे उपलब्ध करून दिली जातील. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांव त्यांचे मत देण्यासाठी कंपनीला एनएसडीएल ची रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग') प्रदान करण्यात आनंद होत आहे. याव्यतिरिक्त

> दिप डायमंड इंडिया लिमिटेडकरित सही/ गणपत लाल न्यार्त व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०९६०८००

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my clients i.e. (1)MRS. HEENA SANJAY SHAH & (2) MRS. NAFEESA KHATIJA that LATE MR. DHANVIJAY N. CHINIWALA was the lawful owner of the Flat No. 205 on Second Floor, in 'B' Wing, Area admeasuring abou 360 Sq. Ft. (Built-up), in the Building of the society known as DIPAM C.H.S Ltd., situated at Village Diwanman, Vasai (West), Taluka Vasai, District Palghar. LATE MR. DHANVIJAY N. CHINIWALA died on 01/06/2007 leaving behind 1) MRS. JAYASHREE DHANVIJAY CHINIWALA - (Wife), 2) MR. ADHIR DHANVIJAY CHINIWALA - (Son) 3), MRS. HEENA SANJAY SHAH - (Daughter) & 4) MRS. NAFEESA KHATIJA - (Daughter) as his lega neirs to the said Flat. Thereafter MRS. JAYASHREE DHANVIJAY CHINIWALA had moved application to the concerned society for transfer of 100% shares of Late MR. DHANVIJAY N. CHINIWALA in the said Flat. The Confirming Parties i.e. 1) MR. ADHIR DHANVIJAY CHINIWALA - (Son), 2) MRS. HEENA SANJAY SHAH - (Daughter), 3) MRS. NAFEESA KHATIJA (Daughter) have given their NOC for transfer of 100% shares of the said Fla to MRS. JAYASHREE DHANVIJAY CHINIWALA. The concerned society had transferred the 100% share right title & interest of the said Flat in th name of MRS. JAYASHREE DHANVIJAY CHINIWALA. As per society record MRS. JAYASHREE DHANVIJAY CHINIWALA holds 100% share of the said Flat. Thereafter Late MRS. JAYASHREE DHANVIJAY CHINIWALA died on 26/10/2015 leaving behind 1) MR. ADHIR DHANVIJAY CHINIWALA - (Son), 2) MRS. HEENA SANJAY SHAH - (Daughter) & 3) MRS. NAFEESA KHATIJA - (Daughter) as her only legal heirs to the said Flat. Thereafter Lat MR. ADHIR DHANVIJAY CHINIWALA died on 21/11/2023 & thereafter m clients have made application to the society for transfer of 100% share of the said Flat from Deceased LATE MRS. JAYASHREE DHANVIJAY CHINIWALA to their name who are the only surviving and legal heirs Successors of the said deceased.

Any member, any association or association of persons, any Institution of nember of Institute / its Representative, having any claim / Right / Title / Lien / Charge / Interest in any way on the said flat may give in writing to the undersigned with the proofs / evidence and supporting document thereof within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice and it fails to do so no claim shall be entertained in future

> Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House, Stella, Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar-401202.

जाहीर सूचना

Place : Vasai Date : 31.08.2024

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ०८.०८.१९९६ रोजीचे विक्री करारनामानुसार (बीबीएम २४७२/९६) निर्मलाबेन हितेशचंद्र शाह (खरेदीदार) यांनी फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र. २बी-३०२, ३रा मजला, बी-विंग, ग्रीन पार्क इमारत क्र. २. इमारत क्र.बी-७३/७४, शांती पार्क लेआऊट, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ ही जागा हरिश्चंद्र अगरवाल (विक्रेता) आणि मे. अगरवाल बिल्डर्स (बिल्डर्स) यांच्याकडून खरेदी केले आहे. सदर मे. अगरवाल बिल्डर्स यांनी सदर फ्लॅटबाबत हरिश्चंद्र अगरवाल (विक्रेता) यांना दिनांक ०५.०५.१९९३ रोजीचे वाटपपत्र वितरीत केले होते ते **निर्मलाबेन** हितेशचंद्र शाह (खरेदीदार) यांच्याकडून मुळ नोंद पावती क्र.बीबीएम २४७२/९६ यासह

हरवले/गहाळ झाले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस, तारण, अधिभार, भाडेपट्टा. मालकी हक, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे दावा खालील स्वाक्षरीकर्ता **वकील जी.सी. तिवारी, अंधेरी को**र्ट बार असोसिएशन, ३रा मजला, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा सर्व इच्छा व उद्देशाकरिता त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सही / श्री. जी.सी. तिवारी ठिकाण: मिरा रोड वकील उच्च न्यायालय, मुंबई दिनांक: ३१.०८.२०२४

सही/

कॉर्पोरेट ओळख क्रमांक : एल२४१००एमएच१९९४पीएलसी०८२६०९ नोंदणीकृत कार्यालय: ४०८, कॉर्पोरेट अव्हेन्यू, सोनावाला रोड, उद्योग भवन जवळ,

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केल्या

थे सूचना देण्यात येत आहे की, दीप डायमंड इंडिया लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम

ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचन १. लिंकला भेट द्या - https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html

आल्यास, असे सदस्य mumbai@linkintime.co.in वर लिह शकतात. ई-मेल पत्याच्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी, डीमॅट स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांनी हे सर्व त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदा ''डीपी') सोबत अपडेट करण्याची विनंती केली जाते आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांना निबंधक आणि

ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत — सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद केल्याप्रमा कंपनी मीटिंग दरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देखील प्रदान करेल. एजीएमच्या आधी रिमोर्ट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया / एजीएम दरम्यान ई-व्होटिंग एजीएम सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

दिनांक : ३०.०८.२०२४